

शासकीय विधिविषयक कामकाज
चालविण्याचे नियम १९८४ च्या नियम ९२ व १०९
खाली शासकीय कर्मचाऱ्यांना विधि सहाय्य
पुरविणेबाबत

महाराष्ट्र शासन
विधी व न्याय विभाग
शुद्धिपत्रक क्रमांक: ११९३/संकीर्ण/ई
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई-४०००३२
तारीख: १८ जुलै, २०१४

वाचा - शासन परिपत्रक क्रमांक: संकीर्ण-२०११/९३३६/ई दि.२०.१२.२०११

शासन शुद्धिपत्रक : उपरोक्त नमूद शासन परिपत्रक दिनांक २०.१२.२०११ चे परिच्छेद (ब), (क) आणि (इ) मधील मजकूर वगळून, सदर परिच्छेदांऐवजी अनुक्रमांक (ब) मध्ये अवतरण चिन्हांमधील मजकूर समाविष्ट करून वाचण्यात यावा. तसेच सदर परिपत्रकातील परिच्छेद (ड) चा अनुक्रमांक (क) असा वाचण्यात यावा.

- १) “(ब) - असा संदर्भ प्राप्त होताच संबंधित प्रशासकीय विभागाने प्रस्तावाची तात्काळ तपासणी करून जर संबंधित अधिकारी/ कर्मचारी / निवृत्त अधिकारी / निवृत्त कर्मचारी यांना त्यांनी पार पाडलेल्या कामाबद्दल / कार्यालयीन कर्तव्य बजावताना त्यांनी सद्धावनेने केलेल्या कार्यालयीन कामासंदर्भात पक्षकार करण्यात आल्याची खात्री पटली तर, संबंधित विभागाने वेळ न दवडता, ज्या अधिकारी / कर्मचारी / निवृत्त अधिकारी / निवृत्त कर्मचारी यांना नावानिशी व / किंवा नाव व पदनामाने पक्षकार करण्यात आले आहे त्यांना विधि सहाय्य देण्यासंदर्भात योग्य तो उचित निर्णय घेवून, सरकारी वकील/सहायक सरकारी वकील, शासनाने मान्य केलेल्या सूचीमधील विशेष समुपदेशी किंवा अ-पॅनेल समुपदेशी, किंवा शासनाचे पॅनेल वर नसलेल्या खाजगी वकीलांच्या सेवा घेण्याबाबत, संबंधित सरकारी वकील /सहायक सरकारी वकील यांना, न्यायालयासमोर हजर होण्याच्या सूचना देईल किंवा शासनाने तयार केलेल्या पॅनेल वरील विशेष समुपदेशी किंवा अ-पॅनेल समुपदेशी किंवा शासनाचे पॅनेल वर नसलेले खाजगी वकील, यांच्या सेवा प्रकरण चालविण्यासाठी घेण्याबाबत संबंधित सरकारी वकीलांमार्फत आवश्यक त्या सूचना देता येतील. सरकारी वकील, शासनाने तयार केलेल्या सूचीमधील विशेष समुपदेशी किंवा अ-पॅनेल समुपदेशी यांना शासनाची विधिविषयक कामकाज नियमावली १९८४ अन्वये तसेच विधि व न्याय विभागाने

शासन निर्णयाद्वारे वेळोवेळी विहित केलेल्या दराने वकीली शुल्क अनुज्ञेय राहिल. शासनाचे पॅनेल वर नसलेल्या खाजगी वकीलांच्या सेवा असे प्रकरण चालविण्यास घेतल्यास अशा खाजगी वकीलांना, सरकारी वकीलांना देय असलेल्या वकीली शुल्कापेक्षा जास्त वकीली शुल्क विधि व न्याय विभागाच्या पूर्व सहमतीशिवाय देय असणार नाही.

- २) प्रशासकीय विभागाकडून सूचना प्राप्त होताच संबंधित सरकारी वकील, सहायक सरकारी वकील अशा अधिकाऱ्यांतर्फे न्यायालयीन प्रकरणात न्यायालयासमोर उपस्थित राहून प्रकरण चालवतील किंवा प्रशासकीय विभागाने दिलेल्या सूचनेप्रमाणे शासनाने तयार केलेल्या पॅनेलवरील विशेष समुपदेशी किंवा अ-पॅनेल वरील समुपदेशी किंवा शासनाचे पॅनेल वर नसलेल्या खाजगी वकीलांच्या सेवा घेऊन प्रशासकीय विभागाच्या सूचनेप्रमाणे त्यांना प्रकरण चालविण्यासाठी देतील. प्रशासकीय विभाग अशा सूचनांची एक प्रत कार्यासन अधिकारी (कार्यासन-१८), विधि व न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई यांना चिन्हांकित करेल. तसेच न्यायिक प्रकरण जर उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर किंवा औरंगाबाद यांच्या अधिकारीतेतील असेल तर, सहसचिव, विधि व न्याय विभाग नागपूर किंवा औरंगाबाद यांना चिन्हांकित करेल.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१४०७१८१६३२५०८६१२ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(ज.स. सहारिया)

मुख्य सचिव

प्रत,

सर्व अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, सर्व मंत्रालयीन विभाग, मुंबई

सरकारी वकील, उच्च न्यायालय (अपील शाखा), रीट सेल, मुंबई

सरकारी वकील, उच्च न्यायालय (मूळ शाखा), मुंबई

सरकारी वकील, उच्च न्यायालय (अपील शाखा), मुंबई

सरकारी वकील, उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ, नागपूर

सरकारी वकील, उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठ, औरंगाबाद

सह सचिव, विधि व न्याय विभाग, नागपूर

सह सचिव, विधि व न्याय विभाग, औरंगाबाद

सर्व जिल्हा सरकारी वकील

मुख्य सादरकर्ता अधिकारी, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई/नागपूर/ औरंगाबाद

कक्ष अधिकारी (का.१८), विधि व न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई

निवड नस्ती